

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय  
क्रमांक : नस/४/कावि/५५३/२०१३  
दिनांक : १४ / ०६ / २०१३

प्रति,


मा.....  
सदस्य, विधी समिती,  
पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
पिंपरी - ४११ ०१८.

विषय : - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची सभा  
दिनांक २१/०६/२०१३ रोजी आयोजित केलेबाबत ....

महोदय / महोदया ,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार  
दिनांक २१/०६/२०१३ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील  
महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची  
कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

आपला विश्वासू,

  
नगरसचिव  
पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - ४११ ०१८.

प्रत : १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी  
२) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पिंपरी १८.

मा.विधी समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक २

दिनांक : २१/०६/२०१३

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २१/०६/२०१३ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती मधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

-----

- अ) दिनांक ०५/०४/२०१३, ०८/०४/२०१३ रोजी झालेल्या सभेचा ( कार्यपत्रिका क्र. २२ ) सभावृत्तांत कायम करणे.
- ब) दिनांक ०७/०६/२०१३ रोजी झालेल्या सभेचा (विशेष सभा) ( कार्यपत्रिका क्र. १ ) सभावृत्तांत कायम करणे.

-----


**विषय क्रमांक १)** चिंचवड प्रभाग क्र.२२ चाफेकर चौक चिंचवड येथील चाफेकर बंधुंचे नवीन पुतळे उभारणेकामी र.रु. ५०,००,०००/- चे पुर्वगणनापत्रकास व त्याप्रमाणे काम करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत विचार करणे.

**विषय क्रमांक २)** चिंचवड प्रभाग क्र. २२ चाफेकर चौक येथील चाफेकर बंधुंचे नवीन पुतळ्यासाठी चवथरा उभारणेकामी र.रु. ५०,००,०००/- चे पुर्वगणनापत्रकास व त्याप्रमाणे काम करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत विचार करणे.

**विषय क्रमांक ३)** श्री.जुंधारे ज्ञानदेव रामचंद्र, उपअभियंता, स्थापत्य यांना पे बँड र.रु. १५६०० - ३९१०० ग्रेड पे र.रु.६६०० या वेतनश्रेणीमध्ये कार्यकारी अभियंता, स्थापत्य या पदावर पदोन्नतीने नेमणुक देण्यास मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

**विषय क्रमांक ४)** श्री.अशोक मुंडे, सहाय्यक आयुक्त यांना प्रतिनियुक्तीच्या अटी व शर्तीनुसार दि. १/०९/२०१२ पासून पुढे शासन सेवेतील अधिकारी नव्याने महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त या पदावर रुजू होई पर्यंतच्या कालावधीकरीता मुदतवाढ देण्यास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

- विषय क्रमांक ५)** श्री.शहाजी पवार, सहाय्यक आयुक्त यांना प्रतिनियुक्तीच्या अटी व शर्तीनुसार दि. २३/०३/२०१२ पासून पुढे शासन सेवेतील अधिकारी नव्याने महानगर-पालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त या पदावर रुजू होईपर्यंतच्या कालावधीकरीता मुदतवाढ देण्यास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.
- विषय क्रमांक ६)** मनपाच्या पुनावळे येथील पाण्याची टाकी भरणे करिता पंपिंग मशिनरी बसविणे व २२ के.व्ही सबस्टेशन उभारणेकामी र.रु.७६,००,०००/- चे पुर्वगणनापत्रकास व त्याप्रमाणे काम करणेस प्रशासकीय मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.
- विषय क्रमांक ७)** प्रभाग क्र.१८ किवळे मामुर्डी येथील अनाधिकृत बांधकामे काढणेकामी मशिनरी पुरविणेकामी र.रु. २४,००,०००/- चे पुर्वगणनापत्रकास व त्याप्रमाणे काम करणेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत विचार करणे.
- विषय क्रमांक ८)** प्रभाग क्र.१८ किवळे मधील मामुर्डी परिसरातील रस्ते खडीमुरूमाचे करणेकामी र.रु.४०,००,०००/- चे पुर्वगणनापत्रकास व त्याप्रमाणे काम करणेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत विचार करणे.
- विषय क्रमांक ९)** मनपाच्या पर्यटन विकास आराखडयांतर्गत मोरवाडी सर्व्हे क्र. १५०, १५१, १५२ येथे उद्यानासाठीच्या आरक्षीत जागेतील बहुउद्देशीय कलाकेंद्र उभारणेकामी र.रु.५९,००,००,०००/- ( अक्षरी र.रु.एकोणसाठ कोटी फक्त) चे पुर्वगणनापत्रकास व त्याप्रमाणे काम करणेस प्रशासकीय मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय  
क्रमांक : नस/४/कावि/५५३/२०१३  
दिनांक : १४/०६/२०१३

**टिप** - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे ( डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.